

आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०१५-१६ अंतर्गत लहान पाटबंधारे या उपविकास शिर्षांतर्गत लेखाशिर्ष २७०२ ८७६९, स्थानिक क्षेत्रातील लघुपाटबंधा-यांची कामे (० ते १०० हेक्टर) (राज्य स्तरीय योजना) खाली निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१५/प्र.क्र.२३/कार्यासन.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख: - २२ डिसेंबर, २०१५.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१५/प्र.क्र.८२/अर्थ-३, दि.३०.३.२०१५.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५.
- ३) आ.वि.वि, शासन निर्णय क्र. आविवि-२०१५/प्र.क्र.२३/का.६, दि.१०.११.२०१५.
- ४) आ.वि.वि नस्ती क्र. आविवि-२०१५/प्र.क्र.१०५/का-५

शासन निर्णय-

आदिवासी उपयोजनांतर्गत मागणी क्र.टी-५, २७०२- लहान पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (०६) स्थानिक क्षेत्रातील लघुपाटबंधा-यांची कामे (० ते १०० हेक्टर) (राज्य स्तरीय योजना) (२७०२ ८७६९), ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली सन २०१५-१६ या वर्षात रु. ८००.०० लक्ष निधी अर्थसंकल्पित असून वित्त विभागाकडून ७०% मर्यादेत अर्थसंकल्पित प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या रु.५६०.०० लक्ष निधीपैकी विभागाच्या वाचा येथील क्र.३ अन्वये रु.१५८.२८ लक्ष निधी नियंत्रक अधिकारी म्हणून सचिव, जलसंधारण विभाग यांना यापूर्वीच वितरीत केला आहे.

आता, उर्वरीत निधीपैकी नाशिक जिल्हा परिषदेतर्गत मागील दायित्वाच्या कामास तसेच लघु पाटबंधा-याच्या नविन कामांकरीता रु. ३५४.२० लक्ष (रुपये तीन कोटी चोपन्न लाख वीस हजार फक्त) निधी लेखाशिर्ष (०१) (०६) स्थानिक क्षेत्रातील लघुपाटबंधा-यांची कामे (० ते १०० हेक्टर) (राज्य स्तरीय योजना) (२७०२ ८७६९), ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) अंतर्गत सोबत जोडलेल्या विवरणपत्र-१ आणि विवरणपत्र-२ मध्ये नमूद कामांकरीता नियंत्रक अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांना खर्चासाठी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. उपरोक्त वितरीत केलेला निधी या प्रकल्पाच्या मंजूर प्रशासकीय मान्यता रकमेच्या मर्यादेत करण्याची तसेच त्यानुषंगाने निधी खर्च करण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करण्याची दक्षता नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक १.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्र व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये.

४. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, ग्रामविकास व जलसंधारण विभाग व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्र शासनाला कळविता येईल.

६. सदर शासनादेश वाचा येथील क्रमांक २ मधील वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्र. अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५. अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१५१२२२१४५२०२९५२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

भगवान सावंत
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. सचिव, (जलसंधारण), ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग.
४. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
५. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

६. विभागीय आयुक्त, मुंबई / नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
८. वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
०९. ग्रामविकास व जलसंधारण विभाग, जल-०३, मंत्रालय, मुंबई
१०. कार्यासन अधिकारी, कार्यासन- २, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग

विवरणपत्र- १.

सन २०१४-१५ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत प्रलंबित दायित्वाच्या लहान पाटबंधा-याच्या कामांची यादी..

(रुपये लाखात)

अ. क्र	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय किंमत	यापुर्वी वितरीत तरतूद	प्रस्तावित वितरण
१	तुंगणदिगर-१	१५.००	१०.००	३.५०
२	तुंगणदिगर-२	१५.००	१०.००	३.५०
३	तुंगणदिगर-(दसवेळ शिवार)१	१५.००	०९.००	४.२०
४	तुंगणदिगर-(दसवेळ शिवार)१	१५.००	०९.००	४.२०
५	जामोटी-१	१५.००	०९.००	४.२०
६	जामोटी-२	१५.००	०९.००	४.२०
७	जामोटी-३	१५.००	०९.००	४.२०
८	जाखोडपैकी नरकोळ	१५.००	०९.००	४.२०
९	जाखोड	१५.००	०९.००	४.२०
१०	कातरवेल-१	१५.००	०९.००	४.२०
११	कातरवेल-२	१५.००	०९.००	४.२०
१२	कातरवेल-३	१५.००	०९.००	४.२०
१३	मोराणे दिगर	१५.००	०९.००	४.२०
१४	कपालेश्वर (किकवारी शिवार)-१	१५.००	०९.००	४.२०
१५	निकवेल-१	१५.००	०९.००	४.२०
१६	निकवेल-१	१५.००	०९.००	४.२०
१७	सरवर(कंधाणे शिवार)-१	१५.००	०९.००	४.२०
१८	सरवर(कंधाणे शिवार)-२	१५.००	०९.००	४.२०
१९	सरवर(कंधाणे शिवार)-३	१५.००	०९.००	४.२०
२०	दहिदुले-१	१५.००	०९.००	४.२०
२१	दहिदुले-२	१५.००	०९.००	४.२०
२२	दहिदुले-३	१५.००	०९.००	४.२०
	एकुण:-		२००.००	९१.००

विवरणपत्र- २.

सन २०१४-१५ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत नाशिक तालुक्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या लहान पाटबंधा-याच्या कामांची यादी.

(रुपये लाखात)

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम	प्रस्तावित वितरण
१	सिमेंट कॉक्रीट बंधारा बेळगाव ढमा क्र.३	१५.००	१०.५०
२	सिमेंट कॉक्रीट बंधारा बेळगाव ढमा क्र.४	१५.००	१०.५०
३	सिमेंट कॉक्रीट बंधारा वासाळी	१५.००	१०.५०
४	सिमेंट कॉक्रीट बंधारा शिवणगाव	१७.००	११.९०
५	सिमेंट कॉक्रीट बंधारा शिवणगाव	१७.००	११.९०
६	सिमेंट कॉक्रीट बंधारा सावरगाव	२३.००	१६.१०
७	सिमेंट कॉक्रीट बंधारा राजेवाडी	२३.००	१६.१०
८	सिमेंट कॉक्रीट बंधारा गोविंदपुर	२३.००	१६.१०
९	सिमेंट कॉक्रीट बंधारा गंगाम्हाळुंगी	२३.००	१६.१०
१०	सिमेंट कॉक्रीट बंधारा दुडगाव	१५.००	१०.५०
११	सिमेंट कॉक्रीट बंधारा गणेशगाव	१५.००	१०.५०
१२	सिमेंट कॉक्रीट बंधारा दहेगाव	२३.००	१६.१०
१३	सिमेंट कॉक्रीट बंधारा वैष्णनगर	१५.००	१०.५०
१४	सिमेंट कॉक्रीट बंधारा लाडची	१५.००	१०.५०
१५	सिमेंट कॉक्रीट बंधारा दरी	१७.००	११.९०
१६	सिमेंट कॉक्रीट बंधारा मनोली(दुगाव)	१५.००	१०.५०
१७	सिमेंट कॉक्रीट बंधारा वडगाव	१५.००	१०.५०
१८	सिमेंट कॉक्रीट बंधारा धोंडेगाव	१५.००	१०.५०
१९	सिमेंट कॉक्रीट बंधारा आंबेबहुला	३०.००	२१.००
२०	सिमेंट कॉक्रीट बंधारा राजुरबहुला	३०.००	२१.००
		३७६.००	२६३.२०